

**शासन व्यवहार कोश (सुधारित) उपसमितीस
मान्यता देण्याबाबत.**

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१४/प्र.क्र.५४/भाषा-४

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १९ मार्च, २०१५.

वाचा :-

- १) शासन निर्णय क्र. भासस-२०१२/प्र.क्र.८१/भाषा-४, दिनांक.१६/०७/२०१३.
- २) शासन निर्णय क्र. भासस-२०१३/प्र.क्र.३८/भाषा-४, दिनांक.११/१०/२०१३.
- ३) भाषा संचालनालयाचे पत्र क्र.भासस-२०१४/१८८८/१४, दिनांक.०६/०८/२०१४.
- ४) भाषा संचालनालयाचे पत्र क्र.भाताशा-२०१४/२०१५/५-६, दिनांक.२८/०८/२०१४.
- ५) भाषा संचालनालयाचे पत्र क्र.भासस(शाव्यको)-२०१३/१/१७०/५-६, दिनांक.१९/०१/२०१५.

प्रस्तावना :-

भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी प्रसिध्द केलेले जूने ५ परिभाषा कोश सुधारित करणे व नवीन १० परिभाषा कोशांची निर्मिती करण्यास संदर्भाधीन अ.क्र. १ येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. या निर्णयानुसार भाषा सल्लागार समितीच्या दि.२१ व २२ जुलै, २०१४ रोजी झालेल्या बैठकीत सुधारित करावयाच्या जुन्या ५ परिभाषा कोशापैकी "शासन व्यवहार कोश" अद्यावत करण्यासाठी एक उपसमिती गठीत करण्याचा ठराव करण्यात आला आहे. याबाबत भाषा संचालनालयाच्या संदर्भाधीन अ.क्र. ४ व ५ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने उपसमिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

भाषा सल्लागार समितीने केलेल्या ठरावानुसार भाषा संचालनालयाने सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने "शासन व्यवहार कोश" सुधारित करण्यासाठी पुढीलप्रमाणे "शासन व्यवहार कोश सुधारणा उपसमिती " स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

१.	डॉ.नागनाथ कोत्तापल्ले	अध्यक्ष
२.	डॉ.रमेश वरखेडे	सदस्य
३.	प्रा.विश्वनाथ शिंदे	सदस्य
४.	श्री.लक्ष्मण लोंढे	सदस्य
५.	डॉ.प्र.गो.लुलेकर	सदस्य
६.	डॉ. न.ब.पाटील	सदस्य
७.	श्री.भारत सासणे	सदस्य

८.	श्री.लक्ष्मीकांत देशमुख	सदस्य
९.	श्री.संजय भगत	सदस्य
१०.	डॉ.मंजूषा कुलकर्णी	सदस्य
११.	भाषा संचालक	सदस्य सचिव

वरील क्र.१ ते ५ हे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व सदस्य आहेत. तर क्र.६ ते १० हे समितीबाह्य सदस्य आहेत.

सदर उपसमितीचे अध्यक्ष व सदस्यांना संदर्भाधीन दि.११ ऑक्टोबर,२०१३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बैठकभत्ता, प्रवासभत्ता, दैनिकभत्ता इ. लागू राहतील. या उपसमितीची मुदत हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षापर्यंत किंवा शासन व्यवहार कोशाच्या (सुधारीत) आवृत्तीचे काम पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत राहिल, आवश्यकता भासल्यास या कामाचा आढावा घेऊन सदर उपसमितीस मुदतवाढ देण्याचे प्राधिकार भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य यांना राहतील.

या उपसमितीच्या बैठका सदस्यांच्या सोयीप्रमाणे महाराष्ट्रात कोठेही घेण्यात येतील. बैठकांच्या निमित्ताने होणारा खर्च भाषा संचालनालयाच्या " मागणी क्रमांक झेडएफ-०१, २०५२, सेक्रेटरिएट-सर्वसाधारण सेवा, ०९०,सेक्रेटरिएट, (००) (०२) भाषा संचालक संगणक सांकेतांक क्रमांक २०५२ ५०६३ या लेखाशिर्षाखालील प्रवासासाठी होणारा खर्च "११ देशांतर्गत प्रवास खर्च" या उद्दिष्टाखाली आणि इतर खर्च "१३ कार्यालयीन खर्च" या उद्दिष्टाखाली मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१५०३२३१२२७१०७२३३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
२. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

३. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
४. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
५. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
६. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
७. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
९. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
१०. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१२. सर्व मंत्रालयीन विभाग,
१३. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
१४. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
१५. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१६. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
१७. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१८. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१९. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२०. सर्व संबंधित सदस्य (भाषा संचालनालयामार्फत)
२१. निवड नस्ती-भाषा-४